

निलंबनाधीन शासकीय सेवकांच्या प्रकरणातील^१
अन्वेषणा/विभागीय घौकशा त्वरेने पूर्ण करणे.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रक क्रमांक-सीडीआर १३८८/१७७६/४५/अकरा,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक २५ फेब्रुवारी, १९८८.

- पटा :- १] शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-सीडीआर १७७४/
डी-१, दिनांक २०.८.७४
२] शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-सीडीआर १७७४/
१०७२/डी-१, दिनांक १८.९.७४
३] शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-सीडीआर १३८८/
४८९/७२/११, दिनांक १९.४.१९८८.

परिपत्रक :- शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-सीडीआर १७७४/
डी-१, दिनांक २०.८.७४ द्या तरतुदीप्रभाणे निलंबनाधीन शासकीय सेवकांविहृष्टदृश्या
विभागीय घौकशा ६ महिन्यांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे.

२. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-सीडीआर १७७४/१०७२/डी-१,
दि. १८ सप्टेंबर, १९८८ अनुसार निलंबनाधीन शासकीय सेवकांच्या प्रकरणारी पोलीसांकरवी
किंवा अन्यथा ६ महिन्यांच्या आत सर्व अन्वेषणा पूर्ण कर्तव्यात दोषारोप पत्र न्यायालयांत
सादर करणे किंवा विभागीय घौकशारीत अपचारी कर्मद्या-यावर ते बजावणे आवश्यक आहे.
ज्या किलॉट प्रकरणारी अन्वेषणा पूर्ण करण्यात उपरोक्त ६ महिन्याधारा अवधी पुरेसा पडत
नसेल त्याप्रकरणारी ६ महिन्यांपर्यंतची मुदतवाढ मुख्य तयिव मंजूर करू शकतात. या वाढीव
मुदतीतही जर दोषारोप पत्र लादता आले नाही तर उपरोक्त परिपत्रकाच्या परिच्छेद २
मधील तरतुदीचा लाभ मिळून नैतिक अथःपतनात गुंतलेला कर्मद्यारीही निलंबन मागे घेऊन पुनः
स्थापित केला जाण्यात पांत्र ठरतो.

३. असे आढळून आले आहे की, अशा किलॉट प्रकरणारी सर्व घौकशी अर्थात बारकार्डने
करणे आवश्यक असल्याने [विशेषतः ज्या प्रकरणारी उत्पन्नाच्या प्रमाणाबाबाहेर त्यावर/
जंगम मालमत्ता धारणा करण्याचा आरोप आहे त्या प्रकरणारी प्राथमिक घौकशीची व्याप्ती
राज्यव्यापीही असण्याची शाक्यता असल्यामुळे] अन्वेषणा पूर्ण कर्तव्यात ६ महिन्यांच्या वाढीव
मुदतीतही न्यायालयांत दोषारोपपत्र दाखल करणे किंवा विभागीय घौकशारीत ते अपद्या-या-
वर बजावणे ब-याच प्रकरणात असाक्षय ठरते.

४. निलंबनाधा निर्णय अपवादात्मक परिस्थितीत घेतला जात असल्यामुळे [उदा. अफ्रातफर,
नैतिक अथःपतन, प्रमाणाबाबाहेर मालमत्ता धारणा करणे इ.] व अशा प्रकारच्या अपद्यार
निर्मूलनाधा शासनाधा ठाम निर्धार असल्यामुळे अशा प्रकरणात गुंतलेल्या निलंबनाधीन शासकीय
सेवकांना विभाग विभागीय घौकशारीतील तरतुदीचा अनाठायी लाभ मिळून तेवेत पुनःस्थापित करणे
भाग पडू नये यास्तव सदर परिपत्रकातील तरतुदी सुधारण्याची आवश्यकता दीर्घकाळच्या
अनुभवा वर्तन शासनात पठलेली आहे. म्हणून संदर्भाधीन शासन परिपत्रकात अंशातः बदल करून
शासन असे निदेश देत आहे की, :-
सक] विभागीय घौकशा शाक्यतो ६ महिन्यांच्या आत पूर्ण करण्याची दक्षता द्यावी.

तथापि, विलष्ट प्रकरणात सबूत व तमर्फनीय कारणांमुळे ६ महिन्यांद्या कालावधीया दंडक पाढणे अशाक्य घाटत असेल तर त्या प्रकरणी मुदतवाढीया प्रत्याप शिल्पालय विषयक प्राधिका-यांनी त्या त्या सबूत प्राधिकरणाकडे इस्तन परिस्तक, तामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-तीडीआर-१३७९/४८९/७२/११, दि. १०.४.७१ मध्यील सूपनानुतार योग्य घेडी पाठवावा.

दोन] निलंबनाधीन शासकीय तेवकांद्या प्रकरणी प्रारंभिक घोकशाई/अन्वेषण

[Preliminary enquiry/investigation] पूर्ण कस्तूर न्यायालयात लिवा विभागीय घोकाईत दोषारोप पत्र तादर करण्याची लिवा देण्याची कारवाई निलंबनाद्या दिनांक-पासून शाश्य तो ६ महिन्यांद्या आत करण्यात यावी.

तीन] ज्या प्रकरणात घरील ६ महिन्यांदी मुदत पाढता येणे अशाक्य ठरेल त्या प्रकरणात प्रारंभिक घोकशाई/अन्वेषणा पूर्ण कस्तूर दोषारोप पत्र दाखल करण्याच्या कारवाईत निलंबनाद्या दिनांक-पासून शाश्य तो ६ महिन्यांद्या आत करण्यात यावी.

चार] ज्या प्रकरणी मुख्य तथिवांनी दिलेली १ वर्षांपर्यंताची मुदतवाढी प्रकरणांद्या विलष्टतेमुळे व सबूत कारणांतंत्र फुरेशी पडत नसेल त्या प्रकरणात एक वर्षापुढे मुदतवाढ देणे आवश्यक असान्यात असा मुदतवाढीत शासनाधी पूर्व मंजूरी घेणे आवश्यक राहील. असी प्रकरणे शासनात मुख्य तथिवांद्या मार्फत तादर घेली जावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांद्या आदेशानुतार व नावाने,

मु. स. मोकाडाई,
उप तथिव, महाराष्ट्र शासन,
तामान्य प्रशासन विभाग.

प्रति,

राज्यपालाचे तथिव,

मुख्य मंत्र्यांचे तथिव,

* प्रबंधक, उच्च न्यायालय [मुख्याधा], मुंबई,

* प्रबंधक, उच्च न्यायालय [अपील शाखा], मुंबई,

* तथिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,

विशेष अधिकारी, विभागीय घोकाई, कोकण विभाग, मुंबई,

विशेष अधिकारी, विभागीय घोकाई, नाशिक आणि पुणे विभाग, पुणे,

विशेष अधिकारी, विभागीय घोकाई, नागपूर व अमरावती विभाग, नागपूर,

विशेष अधिकारी, विभागीय घोकाई, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद.

तर्द मंत्रालयीन विभाग,

मंत्रालयाच्या तर्द विभागांचालील इतर तर्द विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,

तामान्य प्रशासन विभाग/का.का.८, १८, २०, २०३, २१, २२, २८, २८ज, ३१ व ३२.

* पत्राने.